

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना
जून, २००९ अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पात
समाविष्ट करण्यात आलेल्या "ग्रामोद्योग व लघुद्योग"
उपशिर्षाखालील योजनांतर्गत तरतूदीचे वाटप.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.बीयुडी-२००९/प्र.क्र.२५/का.६
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक :- २१ डिसेंबर, २००९.

- वाचा : १) वित्त विभागाचे क्र.पूरक १०.०९/प्र.क्र.१५२/अर्थ-३, दि. ३० जून, २००९.
२) विभागाचा शासन निर्णय क्र.टिएसपी २००८/प्र.क्र.६/का.६, दि. १६ डिसेंबर, २००९.
३) नियोजन विभागाचा शासन निर्णय क्र.जिवायो १००७/प्र.क्र.३९/का-१४४४, दि. १६.२.२००८.

शासन निर्णय : वर नमूद केलेल्या विभागाच्या दिनांक १६ डिसेंबर, २००९ च्या शासन निर्णयाद्वारे आदिवासी उपयोजनेतर्गत जिल्हा नियोजन समितीने प्रस्तावित केलेला नियतव्य अर्थसंकल्पित करणे, वितरित करणे व त्यामधील कामांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत सुधारित आदेश निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार सन २००९-१० या चालू आर्थिक वर्षापासून व सन २००९-१० या चालू आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीसाठी केलेली तरतूद जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत आहे. आता विभागाच्या दिनांक १६ डिसेंबर, २००९ च्या शासन निर्णयानुसार तरतूद वितरीत करण्याची कार्यवाही करावी. तसेच नियोजन विभागाच्या वर नमूद केलेल्या दिनांक १६.२.२००८ च्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार प्रशासकीय मान्यतेचे अधिकार नियोजन विभागाने ठरवून दिलेल्या प्रचलित पद्धतीप्रमाणे कायम राहतील. लेखाशिर्ष तसेच उप लेखाशिर्ष निहाय झालेल्या खर्चाची व साध्य झालेल्या भौतिक उद्दिष्टांची माहिती प्रत्येक महिन्यात १० तारखेपूर्वी विभागीय आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना पाठवावीत.

२. जिल्हा अधिकारी / नियंत्रक अधिका-यांनी त्यांच्या अधिनस्त ठेवण्यात आलेल्या तरतूदीचे तात्काळ विभागनिहाय / जिल्हानिहाय व यंत्रणानिहाय वाटप करून ती तरतूद संबंधित विभागाचे अंमलबजावणी अधिका-यांच्या अधिनस्त ठेवून त्या विभागास व आदिवासी विकास विभागास कळवावे. तसेच पुरवणी मागणी ज्या योजनेसाठी घेण्यात आली आहे त्याच योजनेवर खर्च होईल याची नियंत्रक अधिका-यांनी दक्षता घ्यावी. याबाबत झालेल्या कोणत्याही अनियमिततेस ते व्यक्तिशः जबाबदार राहतील. पुरवणी मागणीच्या तरतूदी या शासन निर्णयान्वये नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत आहेत. या शासन निर्णयाद्वारे यासर्व तरतूदी खर्च करण्यास मंजूरी देण्यात येत आहे. सदर तरतूदी संगणक वितरण प्रणालीद्वारे संबंधितांना उपलब्ध करून देण्यात येतील.

३. आदिवासी उपयोजनेतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच जनजाती क्षेत्राबाहेरील केलेली तरतूद त्याच क्षेत्रासाठी खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनेतर्गत केलेली तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेत केलेली तरतूद खर्च झाली नाही तर सदर तरतूद प्रत्यार्पित करावी व कोणत्याही परिस्थितीत आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च करण्यात येऊ नये. जर आदिवासी उपयोजनेची तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळल्यास याबाबत जिल्हाधिकारी / नियोजन अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच आदिवासी उपयोजनेतर्गत झालेल्या खर्चाचा

अहवाल लेखाशिर्ष निहाय / उप लेखाशिर्ष निहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्ट निहाय माहिती वर नमूद केलेल्या संबंधित अधिकारी व आदिवासी विकास विभागास प्रत्येक महिन्यात १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

क्र. २. ८५८८

(श. र. सावंत)
कार्यासन अधिकारी

प्रति,

विकास आयुक्त (उद्योग), महाराष्ट्र राज्य, मुंबई

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र ४/२, मुंबई/नागपूर. (प्रत्येकी ५ प्रती)

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.

जिल्हाधिकारी, ठाणे/नाशिक/धुळे/नांदेड/अमरावती/यवतमाळ/नागपूर/भंडारा/गडचिरोली/रायगड/

अकोला/चंद्रपूर/जळगांव/नंदुरबार/गोंदिया/पुणे/वाशिम/औरंगाबाद/वर्धा.

विभागीय आयुक्त, मुंबई/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती/पुणे.

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, ठाणे/नाशिक/धुळे/नांदेड/अमरावती/ यवतमाळ/ नागपूर/ भंडारा/ गडचिरोली/ रायगड/ अकोला/ चंद्रपूर/ जळगांव/ नंदुरबार/ गोंदिया/ पुणे/ वाशिम/ औरंगाबाद/ वर्धा.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (सर्व)

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

संचालक, उद्योग संचालनालय, मुंबई (बजेट)

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई (उद्योग-१७)

जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे/नाशिक/धुळे/नांदेड/अमरावती/यवतमाळ/नागपूर/भंडारा/गडचिरोली/रायगड/ अकोला/ चंद्रपूर/ जळगांव/ नंदुरबार/ गोंदिया/ पुणे/ वाशिम/ औरंगाबाद/ वर्धा.

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.

नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

सर्व अधिकारी / कार्यासने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, विधानभवन, ५वा माळा, मुंबई.

निवड नस्ती (का-६)

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून, २००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतुदीचे
जिल्हानिहाय घाटप (टिएसपी)**

पूरक मागणी बाब क्र.३२२

शिर्ष :- ग्रामीण व लघुउद्योग योजनेचे नाव :- उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम. (जिल्हास्तरीय)		मागणी क्रमांक :- टी-५ मुख्य लेखाशिर्ष :- २८५१-ग्रामोद्योग व लघुउद्योग-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१)-मागासवर्गीयांच्या लघुउद्योग संस्थांना सहाय्यक अनुदाने (२८५१ ०८९९) ३४, शिष्यवृत्ती व विद्यावेतने		
(रुपये हजारात)				
जिल्हाचे नाव	२००९-१० साठी केलेली तरतुद	२००९-१० ची पूरक तरतुद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
नाशिक	८०	संबंधित जिल्हाधिकारी	उद्योग, उर्जा व कामगार विभाग,	
पुणे	१२०६		मंत्रालय,	
अमरावती	१६०८		मुंबई-३२.	
चंद्रपूर	१६			
नांदेड	८०			
एकुण	२९९०			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून, २००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतुदीचे
जिल्हानिहाय घाटप (ओटिएसपी)**

पूरक मागणी बाब क्र.३२२

शिर्ष :- ग्रामोद्योग व लघुउद्योग योजनेचे नाव :- उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम. (जिल्हास्तरीय)		मागणी क्रमांक :- टी-५ मुख्य लेखाशिर्ष :- २८५१-ग्रामोद्योग व लघुउद्योग-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०१)-मागासवर्गीयांच्या लघुउद्योग संस्थांना सहाय्यक अनुदाने (२८५१ १०४४) ३४, शिष्यवृत्ती व विद्यावेतने		
(रुपये हजारात)				
जिल्हाचे नाव	२००९-१० साठी केलेली तरतुद	२००९-१० ची पूरक तरतुद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
पुणे	७८४	संबंधित जिल्हाधिकारी	उद्योग, उर्जा व कामगार विभाग,	
अकोला	८		मंत्रालय,	
वारिसम	४		मुंबई-३२.	
अमरावती	७९१७			
नागपूर	४२			
वर्धा	१७			
भंडारा	८			
चंद्रपूर	२५			
जळगाव	८३			
एकुण	१७६८			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून, २००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतुदीचे
जिल्हानिहाय वाटप (टिएसपी)

पूरक मागणी बाब क्र. ३३३

शिर्ष : ग्रामीण व लघुउद्योग योजनेचे नाव :- बेरोजगारांसाठी अर्थसहाय्य (जिल्हास्तरीय) (रुपये हजारात)	सुशिक्षित बीज भांडवल	मागणी क्रमांक :- टी-८ मुख्य लेखाशिर्ष :- ६२५०-इतर सामाजिक सेवांसाठी कर्जे- -पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-१, रोजगार-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) सुशिक्षीत बेकारांना बीज भांडवलाच्या रूपाने कर्ज (६२५० ०११८) ५५, कर्जे व आगाऊ रकमा	
जिल्ह्याचे नाव	२००९-१० साठी केलेली तरतुद	२००९-१० ची पूरक तरतुद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग
१	२	३	४
ठाणे	१४७	संबंधित जिल्हाधिकारी	उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
धुळे	७४		
नंदुरबार	११०		
अहमदनगर	७		
अमरावती	७४		
यवतमाळ	१८		
चंद्रपूर	३७		
गडचिरोली	५९		
नांदेड	७४		
एकुण	६००		

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून, २००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतुदीचे
जिल्हानिहाय घाटप (ओटिएसपी)

पूरक मागणी खाब क्र.३३

<p>शिर्ष :--ग्रामोद्योग व लघुउद्योग योजनेचे नाव :-सुशिक्षीत बेकारांसाठी बीज भांडवल अर्थसहाय्य (जिल्हास्तरीय)</p> <p style="text-align: right;">(रुपये हजारात)</p>		<p>मागणी क्रमांक :-टी-८</p> <p>मुख्य लेखाशिर्ष :- ६२५०-इतर सामाजिक सेवांसाठी कर्जे- -पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-१, रोजगार-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०१) सुशिक्षीत बेकारांना बीज भांडवलाच्या रुपाने कर्ज (६२५० ०१२७) ५५, कर्जे व आगाऊ रकमा</p>			
जिल्हाचे नाव	२००९-१० साठी केलेली तरतुद	२००९-१० घी पूरक तरतुद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा	
१	२	३	४	५	
धुळे	२१	संबंधित जिल्हाधिकारी	उद्योग,ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.		
नंदुरबार	३५				
जळगाव	३५				
अहमदनगर	१४				
अकोला	२१				
वाशिम	३				
अमरावती	१०५				
यवतमाळ	२१				
नागपूर	३५				
चवरी	३५				
भंडारा	५३				
गोंदिया	४२				
चंद्रपूर	७०				
एकुण	४९०				